



NEO INFRACON LIMITED

(FORMERLY KNOWN AS ANUVIN INDUSTRIES LIMITED)

June 30, 2021

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement -Publication of audited Standalone and Consolidated Financial Results.

Ref: Security Code: 514332.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of audited Standalone and Consolidated financial results published on 29th June, 2021 in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) Newspapers.

Thanking You,

Yours faithfully
For Neo Infracon Limited



Darshana Sawant
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above.

(CIN : L65910MH1981PLC248089)

India to allow ethanol-based 'flex engines' in vehicles


PRESS TRUST OF INDIA
Mumbai, June 28

INDIA HAS DECIDED to allow ethanol-based 'flex engines', which power vehicles using local farm produce and not fossil fuels, and will be rolling out a scheme on the same in the next three months, Union minister Nitin Gadkari said on Monday.

Gadkari said other countries of the world like Brazil, the US and Canada have flex engines which are powered by farm produce and exhorted automakers like BMW, Mercedes and Toyota to develop vehicles running on the alternative fuel.

A switch to locally-produced ethanol will be helpful for a country like India which relies majorly on crude oil imports for powering the transport sector, he said, adding that it will also be less polluting and cost-saving.

A litre of ethanol



Nitin Gadkari

comes at between ₹60-62 per litre as against the over ₹100 paid for petrol, the minister said, admitting that the calorific value of the ethanol is low.

"In the US, Brazil and Canada, they have flex engines, so as the transport minister we are going to launch this flex engine facility to all the consumers in the country," Gadkari said at an event organised by state-run lender Indian Bank.

"We are going to launch this scheme now and within three months

we are going to start," he added.

Gadkari said the government has already started giving permissions to establish 100% ethanol petrol pumps and added that Prime Minister Narendra Modi has already inaugurated two such facilities in Pune, Maharashtra.

"We can make ethanol from sugarcane juice molasses and now the government is giving permission to make ethanol from food grains that are from rice, corn and food grains," he said, asking states like Tamil Nadu, Maharashtra, Karnataka and Uttar Pradesh to take the lead. At present, India allows for 20% ethanol-blending in fuels.

The country is saddled with excess stocks of rice and wheat as well, Gadkari said, after flagging hunger as one of the key challenges for the country.

150-acre textile park to come up in Noida

DEEPA JAINANI
Lucknow, June 28

PAVING THE WAY FOR Uttar Pradesh's first textile park, the Yamuna Expressway Industrial De-

velopment Authority (YEIDA) has allotted 150 acres of land for the Apparel Export Cluster in Noida.

As many as 152 companies will set up their

factories at the proposed textile park with an estimated investment of ₹8,365.73 crore, in which about five lakh people are expected to get employment.

NEO INFRACON LIMITED										
CIN No: L5910MH1981PLC248069										
(Formerly Known as ANUVIN INDUSTRIES LIMITED)										
REGD. OFF: 9, Mujji Thakkeri Bldg, Sindhi Lane, Mumbai - 400 004, (Maharashtra)										
Website: www.neoinfraconltd.com, Email: cs@neoinfraconltd.com, Phone No: 022 66393527										
(Rs. in Lakhs)										
Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated				
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended		
		31.03.21 (Audited)	31.12.20 (Unaudited)	31.03.21 (Audited)	31.03.20 (Audited)	31.03.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.03.21 (Audited)	31.03.20 (Audited)	
1	Total Income from Operations (net)	0.71	0.89	6.58	43.79	1,567.79	78.74	1,896.29	1,753.05	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(9.59)	(8.77)	(30.74)	3.07	70.62	12.15	132.65	285.42	
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(7.36)	(8.77)	(28.51)	(0.91)	47.07	11.45	107.26	221.89	
4	Total Comprehensive Income for the period	(7.36)	(8.77)	(28.51)	(0.91)	47.07	11.45	107.26	221.89	
5	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	
6	Reserves excluding Revaluation Reserves	-	-	83.05	111.56	-	-	(0.72)	(107.99)	
7	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualised)									
	a. Basic & Diluted	(0.14)	(0.17)	(0.54)	(0.02)	0.89	0.22	2.02	4.18	

Notes:

- The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 28th June 2021.
- The Statutory Auditors of the Company have conducted audit of the financial results for the year ended 31/03/2021 pursuant to the requirement of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have given an unmodified opinion in their report.
- The Company operates in only one reportable operating segment viz. "Construction Activities" and all other activities of the Company revolve around the main business. Hence, the disclosures required under the Indian Accounting Standard 108 on Operating Segment are not applicable.
- In March 2020, the World Health Organisation (WHO) declared COVID-19 to be a pandemic. The Company has adopted measures to curb the spread of infection in order to protect the health of its employees and ensure business continuity with minimal disruption. The Company has considered internal and external information while finalizing various estimates in relation to its financial statements captions upto the date of approval of the financial statements by the Board of Directors. The actual impact of the global health pandemic may be different from that which has been estimated, as the COVID-19 situation evolves in India and globally. The Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions.
- Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessary.

By order of the Board
For Neo Infracon Limited
Sd/-
Ankush Mehta
Chairman & Managing Director
DIN: 06387972
Place : Mumbai
Date : 28.06.2021

JAGJANANI TEXTILES LIMITED				
SCOs No. 33 & 34, RILCO Shopping Complex, Bagru Ext. 1, Bagru, Jaipur-303007				
CIN No.: L17124R11997PLC013498 • E-mail: compliance@jagjanani.com • Phone No.: 0141-4104745				
Particulars	3 months ended	Year Ended	3 months ended	Year ended
	31-Mar-2021	31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020
Total Income from Operations (net)	1065	1171	-	53133
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	810	(678)	(199)	51226
Net Profit/Loss for the period after tax (after Extraordinary items)	204	(678)	(199)	51226
Equity Share Capital	156000	156000	156000	156000
Earning per share (after extraordinary items) (of ₹10/- each) (not annualised)				
Basic & Diluted	0.01	(0.04)	(0.01)	3.28

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com.

FOR JAGJANANI TEXTILES LIMITED
Nikhil Sharma
Company Secretary
Jaipur
28.06.2021

ATLANTIC COMMERCIAL COMPANY LIMITED						
Regd. Office: Unit No 2053, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi-110006						
CIN: L51909DL1985PLC020372, Ph: 011-41539140						
E-mail ID: limitedatlantic@gmail.com, Website: www.atlantic-commercial.com						
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021						
(₹ in Lakh, except per share detail)						
Sl.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	
		Audited	Unaudited	Audited	Audited	
1	Total income from operations	4.00	-	5.00	4.00	5.00
2	Net Profit/(Loss) for the year (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	3.28	(0.32)	4.38	0.66	1.62
3	Net Profit/(Loss) for the year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.28	(0.32)	4.38	0.66	1.62
4	Net Profit/(Loss) for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.13	(0.32)	3.93	0.49	1.18
5	Total Comprehensive Income for the year (Comprising Profit/(Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3.13	(0.32)	3.93	0.49	1.18
6	Equity Share Capital	73.50	73.50	73.50	73.50	73.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	47.75	47.26
8	Earnings per share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic (in ₹)	0.43	(0.04)	0.53	0.07	0.16
	2. Diluted (in ₹)	0.43	(0.04)	0.53	0.07	0.16

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the fourth quarter and year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the fourth quarter and year ended 31st March, 2021 are available on the websites of the Stock Exchange (www.mseil.in) and on the company's website (www.atlantic-commercial.com).

For Atlantic Commercial Company Limited
Sd/-
Narendra Kishore Gaur
Chairman
DIN - 00168265
Place: New Delhi
Date: 28.06.2021

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED					
Registered & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, New Delhi-400013					
Circle Office :- Capri Global Capital Limited 2nd Floor, 3B Pusa Road Rajendra Place, New Delhi-110005					
DEMAND NOTICE					
Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGCL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGCL by the said Borrower(s) respectively.					
S.N.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)		
1.	(Loan Account No. LNMETHA000045427 Thane Branch) Kishorkumar Mehta (Borrower) Narendrakumar Harakchand Mehta, Pankaj Narendrabhai Mehta, Ramilaben Kishorkumar Mehta, Dhaval Kishor Mehta, M/s Aadmimax Enterprises, (Co-Borrower)	10-06-2021 Rs. 25,87,325/-	All Piece and Parcel of Plot No. 27, RS No. 1919/3, Swastik Nagar, Village Bhachau, Kachah, Gujarat, alongwith Construction thereon Present and Future both.		
2.	(Loan Account No. LNCGCANETL000003118, LNCGCNAVTL000005155 Ahmedabad Branch) Umri Tours And Travels Private Limited (Borrower) Naresh Vikrambhai Nandwana, Jayendra Cheharbhai Gohil (Co-Borrower)	21-06-2021 Rs. 59,26,509/-	All Piece and Parcel of, Raw House No. 352 (Old Raw House No. 250), "Chanakyaपुरi Sector No. 5", City Survey No. 2089, Revenue Survey No. 142, 145, 147 and 149 Paiki, TPS No. 18, FP No. 100/2, Mouje Ghatlodiya, Taluka Ghatlodiya, Nr. Railway Crossing, Distt & Sub District Ahmedabad Gujarat 380061. Along with Construction thereon present and future Both. Boundaries as under :- East:- Margin Space West:- Road North:- Raw H. N. 351 South:- Road		

If the said Borrowers shall fail to make payment to CGCL as aforesaid, CGCL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of CGCL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act/Rules made the reunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place :- Gujrat Date :- 29.06.2021
Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited

Registered & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, New Delhi-400013
Circle Office :- Capri Global Capital Limited 2nd Floor, 3B Pusa Road Rajendra Place, New Delhi-110005

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGCL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGCL by the said Borrower(s) respectively.

S.N.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
1.	(Loan Account No. LNMETHA000045427 Thane Branch) Kishorkumar Mehta (Borrower) Narendrakumar Harakchand Mehta, Pankaj Narendrabhai Mehta, Ramilaben Kishorkumar Mehta, Dhaval Kishor Mehta, M/s Aadmimax Enterprises, (Co-Borrower)	10-06-2021 Rs. 25,87,325/-	All Piece and Parcel of Plot No. 27, RS No. 1919/3, Swastik Nagar, Village Bhachau, Kachah, Gujarat, alongwith Construction thereon Present and Future both.
2.	(Loan Account No. LNCGCANETL000003118, LNCGCNAVTL000005155 Ahmedabad Branch) Umri Tours And Travels Private Limited (Borrower) Naresh Vikrambhai Nandwana, Jayendra Cheharbhai Gohil (Co-Borrower)	21-06-2021 Rs. 59,26,509/-	All Piece and Parcel of, Raw House No. 352 (Old Raw House No. 250), "Chanakyaपुरi Sector No. 5", City Survey No. 2089, Revenue Survey No. 142, 145, 147 and 149 Paiki, TPS No. 18, FP No. 100/2, Mouje Ghatlodiya, Taluka Ghatlodiya, Nr. Railway Crossing, Distt & Sub District Ahmedabad Gujarat 380061. Along with Construction thereon present and future Both. Boundaries as under :- East:- Margin Space West:- Road North:- Raw H. N. 351 South:- Road

If the said Borrowers shall fail to make payment to CGCL as aforesaid, CGCL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of CGCL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act/Rules made the reunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place :- Gujrat Date :- 29.06.2021
Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited

IFCI LIMITED		Registered Office:	
आई एफ सी आई लिमिटेड		IFCI Tower, 61 Nehru Place	
(A Government of India Undertaking)		New Delhi-110 019	
(भारत सरकार का उपक्रम)		Phone: 011-41732000	
		Fax: 011-26488471	
		Website: www.ifcilt.com	
		CIN : L74899DL1993GOI053677	

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Sl. No.	Particulars	Standalone Results			Consolidated Results		
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		31.03.2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	31/03/2020 (Unaudited)	31/03.2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	31/03/2020 (Unaudited)
1	Total income from operations	(146.42)	1,396.92	749.31	15.76	2,093.81	858.99
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(661.57)	(2,147.23)	(515.27)	(665.31)	(2,087.16)	(508.64)
3	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(661.57)	(2,147.23)	(515.27)	(662.94)	(2,084.79)	(512.60)
4	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(848.64)	(1,957.81)	(589.68)	(848.97)	(1,911.58)	(584.19)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(852.96)	(1,935.68)	(586.68)	(692.24)	(1,495.37)	(497.02)
6	Equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,895.99	1,895.99	1,695.99	1,895.99	1,895.99	1,695.99
7	Other equity (as per audited balance sheet as at 31st March)	-	476.11	-	-	1,841.97	-
8	Earnings per share (face value of ₹10 each) (not annualised for the interim periods):						
(a)	Basic (₹)	(4.48)	(10.33)	(3.48)	(4.51)	(10.24)	(3.38)
(b)	Diluted (₹)	(4.48)	(10.33)	(3.48)	(4.51)	(10.24)	(3.38)

Notes:

- The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 28th June 2021. These results have been audited by the Statutory Auditors of the Company, M/s M.K. Aggarwal & Co, Chartered Accountants.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015 as modified by circular no CIR/CFD/FAC/62/2016 dated July 05, 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the company's website, www.ifcilt.com.

BY ORDER OF THE BOARD
Sd/-
(Manoj Mittal)
Managing Director and Chief Executive Officer
Place: New Delhi
Date: 28th June, 2021



In Development of the nation Since 1948

Twitter website displays distorted map of India; J&K, Ladakh shown outside India

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, June 28

AMID A STAND-OFF with the Indian government over compliance with new IT rules, the Twitter website is displaying a wrong map of the country that shows Jammu & Kashmir, and Ladakh as separate country.

The glaring distortion, which appears on the career section of Twitter website under the header "Tweep Life", has triggered a heavy backlash from netizens who are demanding strict action against the microblogging platform. This is not the first time that Twitter has misrepresented India's map. Earlier, it had shown Leh as part of China. An e-mail sent to Twitter on the issue did not elicit a response.

The US digital giant has been engaged in a tussle with the Indian government over the new social media rules. The government has confronted Twitter for deliberate defiance and failure to comply with the coun-

try's new IT rules, despite repeated reminders.

Notably, the microblogging platform has lost its legal shield as an intermediary in India, becoming liable for users posting any unlawful content.

On Monday, social media users slammed Twitter's gross misrepresentation of India's map, that appears on its career section. The global map, showing J&K, and Ladakh outside India, triggered angry responses from netizens who are demanding stringent action be initiated against the microblogging platform.

In October last year, Twitter came under heavy criticism and faced backlash after its geotagging feature displayed "Jammu & Kashmir, People's Republic of China" in a live broadcast from Leh's Hall of Fame.

Gujarat International Finance Tec-City Company Limited

E-Tender Notice for Invitation to Bid for Selection of Agency for Services on Item Rate Basis

GIFTCL for itself and behalf of GIFT SEZ Limited invite bids from reputed, qualified, experienced and financially sound Agencies for the following Services:

Name of Service	Estimated Cost	Duration	Online availability of Bid Document	Last Date of Online Bid Submission	Last Date of Physical Bid Submission
Appointment of Agency for Providing Manpower for Maintenance of Landscape in GIFT City (GIFT DTA & GIFT SEZ Area) (RFP Reference No.: GIFT/ LANDSCAPE/SC/2021/01)	Rs.4.24 Crore (excluding GST)	24 (Twenty Four) Months	29 th June 2021 to 28 th July 2021 up to 17:00 hrs	29 th July 2021 up to 15:00 hrs	30 th July 2021 up to 15:00 hrs

RFP/Bid document may be downloaded online from website at <https://gift.nprocure.com>

Tender fee of RFP/Bid document is Rs. 10,000/- payable in the form of Demand Draft / Banker's Cheque/Pay Order from any Nationalized/Scheduled Bank drawn in favor of "Gujarat International Finance Tec-City Company Limited" payable at Ahmedabad. For further details and updates please log on to our Website www.giftgujarat.in

Contact Person: Sd/-
President (Landscape) Managing Director & Group CEO
Tel: 079-61708300 E-mail: contract@giftgujarat.in

GUJARAT INTERNATIONAL FINANCE TEC-CITY COMPANY LIMITED
EPS - Building no. 49A, Block 49, Zone 04, Gyan Marg, GIFT City, Gujarat, INDIA.
Pin-382355. Tel.: +91 79 61708300 Fax.: +91 79 30018321 CIN:U45200GJ2008PLC054999

GFL LIMITED (earlier known as Gujarat Fluorochemicals Limited)
CIN: L24110G1987 PLC009362, Website: www.gflimited.co.in, email: contact@gflimited.co.in
Registered Office: 16/3, 26 & 27, Village Ranjitnagar, Taluka Goghamba, District Panchmahals, Gujarat 389 380

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2021

Sl. No.	Particulars	(Rs. in Lakhs)			
		Quarter ended		Year ended	
		31-03-2021	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
		(Restated)@		(Restated)@	
1.	Total Income from continuing operations	11,914	37,688	15,037	1,91,673
2.	Net Profit/(Loss) for the period/year before tax from continuing operations (Before exceptional Items)	(11,580)	(2,199)	(43,899)	12,896
3.	Net Profit/(Loss) for the period/year before tax from continuing operations (After exceptional Items)	(12,018)	(2,199)	(44,406)	12,896
4.	Net Profit/(Loss) for the period/year after tax from continuing operations (After exceptional Items)	(9,316)	(8,338)	(33,568)	1,519
5.	Loss from discontinued operations after tax	-	(17,375)	(9,43	

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, किरीट वल्लभराव मेढना यांच्या वतीने दुरुवाम क्र.९, मंजु निकेतन प्रिमायसेस को-ऑप.हॉसिंग सोसायटी लि., टोपिवाना कॅम्प, गोंगाव (प.), मुंबई-४०००६२ या जागेबाबत असलेले खालील नमुद केलेले भागप्रमाणपत्र हवले आहे आणि सोसायटीकडे हरविले ल्या भागप्रमाणपत्राचे वजी दुरुवाम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

कोणीही व्यक्ती/संस्थेने दुरुवाम भागप्रमाणपत्र भावना किरीट मेढना व तिचे किरीट मेढना यांना वितरणास आदेश असल्यास त्यांनी त्यांचे आदेश लेखी स्वरूपात सोसायटीकडे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे. भागप्रमाणपत्रचे तपशील खालीलप्रमाणे:

ध्या बतरी व करिता
मंजु निकेतन प्रिमायसेस को-ऑप.हॉसिंग सोसायटी लि.
सही/-
सचिव
दिनांक: २९.०६.२०२१
ठिकाण: गोंगाव (प.), मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Vijay Shrivastav Raval owner jointly with Mrs. Punita Vijay Raval of Flat No. A/44, Kalpataru CHS Ltd., Opp. ESIS Hospital, Off. Akurdi Road, Kandivli(E), Mumbai 400 101 along with one open car parking space, died on 17/04/2020 and Mrs. Punita Vijay Raval is claiming the share of the deceased in the property.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares, right, title and interest of the deceased member in the capital/property within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property. If no claims/objections are received within the period prescribed above, the society / Developer shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property in such manner as is provided under the bye laws of the society / law of the land.

LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR,
SHANTI NIWAS CHS LTD. BLDG. NO.1,
PATEL ESTATE, C.P. ROAD,
KANDIVLI(E), MUMBAI 400 101
PHONE: 28460031

सूचना

स्वामी श्री. हरिश यशवंत वर्तक यांची मी, अनिल यशवंत वर्तक भाऊ आहे. माझा भाऊ सदर श्री. हरेश यशवंत वर्तक हे फ्लॅट क्र.७०६, कृष्णा नयन कोहिले, एम.जी. क्रॉस रोड क्र.४, कांदिवली (प.), मुंबई-६७ या सोसायटीचे सदस्य/मालक होते, यांचे २१.०६.२०१५ रोजी निधन झाले, त्यांचे खालील कायदेशीर वास्तवदार (१) श्रीमती मारिनी यशवंत वर्तक (आहे), (२) श्रीमती कल्पना नंदकुमार सावे (विवाहीत बहिण), (३) श्रीमती साधना प्रकाश टाऊर (विवाहीत बहिण), (४) श्री. अनिल यशवंत वर्तक (भाऊ) आहेत. मी, अनिल यशवंत वर्तक हे कायदेशीर वास्तवदारांपैकी एक असल्याने माझा नाव उपरोक्त सदर फ्लॅट हस्तांतर करू इच्छित आहे, कारण सदर हस्तांतरणास इतर कुटुंब सदस्य/कायदेशीर वास्तवदारांनी वा-हस्तक प्रमाणपत्र दिले आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) मुळ भागप्रमाणपत्र, (ब) मं. सोलंकी अँड कंपनी व श्री. डी.एम. चोदरा, (क) श्री. वामन रस्तमजी मोतीवाला आणि श्रीमती रती मेहेरी बलसाई यांच्या दरम्यान झालेला मुळ विक्री करारनामा आणि (ड) श्री. तेहसूल सोराजा मिस्री आणि श्रीमती विजया तेहसूल मिस्री यांच्या दरम्यान झालेला मुळ बर्नस करारनामा जो नोंदीत क्र. बी.आरएल-३-२१११-२०१३ अंतर्गत नोंदीकृत आहे आणि हे सर्व फ्लॅट क्र. ५, १ला मजला, सन व्हा को-ऑप.हॉ.सो.लि., एस.व्ही. रोड, मदनो कॉलनी, मंडपूरचे, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ या जागेबाबतचे होते ते माझे अशील श्रीमती विजया तेहसूल मिस्री यांच्याकडून हवले/हाडू झाले आहे आणि दिनांक २९.०६.२०२१ रोजी अ.क्र.१२२/२०२१ अंतर्गत एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. जर कोण व्यक्तीस वर नमुद असे तेंड मधील मुळ दस्तावेज अर्थात भागप्रमाणपत्र, विक्री करारनामा व बर्नस करारनामा सापडल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्यांना सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १५ दिवसांत आणून द्यावे, अन्यथा असे समजले जाईल की, यासंदर्भात कोणासही कोणातही दावा नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत.

सही/-

अॅडव्होकेट उदय व्ही. सिंग
पत्ता: २/३, आशिर्वाद अपार्टमेंट,
धानजीवाडी, राणी सती मार्ग,
मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७.
मोबा: ९८६९०७६९१९
ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०६.२०२१

PUBLIC NOTICE

I. Parkashna Victor Massey
W/O **Victor Peter Massey,**
Mother of **Vincent Victor Massey R / O C / 21 / 3 BMC**
Colony, Park-site, Vikhroli (W)
Mumbai -400079 declare that in my son's HSC Leaving Certificate my name is recorded as **Prakashna**, but my full and correct name is **Parkashna Victor Massey.**

Dated -29/06/2021
Place- Vikhroli Park-site, Mumbai

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public on behalf of my client **MR. SANDIP R. DALVI** that Flat No. A/25, on the Second Floor, admeasuring 495 Sq. Ft. in the building known as **POONAM C.H.S. LTD., Sai Nagar, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar** (herein after referred to as the 'Said Flat') was purchased in the name of my father **MR. SANDIP R. DALVI** and his father **LATE RAGHUVIR V. DALVI** who expired on 16/07/2020 leaving behind him my client **MR. SANDIP R. DALVI - (Son)** and **MRS. SADHANA P. KADAM - (Daughter)** as his legal heirs to the Said Flat. My client's mother **LATE SUREKHA RAGHUVIR DALVI** also expired on 04/10/1990. My client's sister **MRS. SADHANA P. KADAM** has released her right, title and interest in the said flat to my client as per the bye-laws of the society. My client has approached to the society for transfer of share certificate No. A/20, having 5 share of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 0096 to 0100 (both inclusive) and the Said Flat. After submitting all the necessary documents required as per bye-laws of the society, the said society has transferred the said share certificate and the Said Flat in the name of my client. My client became absolute lawful owner having 100% share, right, title and interest of Said Flat. My client is interested to sell the said flat to a third person and so it is hereby requested that if any person and or institution have any claim, right, title and interest over the said flat shall raise objection at address given below within short span of **Fifteen (15) days** from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future.

Sd/-
Adv. Nagesh J. Dube
'Dube House', Opp: Bishop House,
Stella Barampur, Vasai (W),
Dist. Palghar - 401202.
Place: Vasai Date:29.06.2021

PUBLIC NOTICE

This is To Inform All People That My Client Mrs. Bharati Kisan Pawar Is Owner Of - Room No- 5360, Bldg No- 194, Pantnagar Sugam C.H.S.L, Pantnagar, Ghatkopar East, Mumbai -400075 . Has Lost Her Original Share Certificate Vide Share Certificate No- 21 Bearing No. From 101 To 105 Of The Said Room. The Police Complaint Has Lodge At Pantnagar Police Station.

If Anyone Has Objection,interest Claim Or Rights Can Inform To The Undersigned Within Fifteen Days From The Publication In Writing.

Sign
Adv.gayatri Pradhan
2/15 Maharashtra Shopping Centre
Kannamwar Nagar,Vikhroli East
Mumbai-83 Mob-9321331871

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs Rashi Vijay Sakpal w/o. Late Mr. Vijay Tukaram Sakpal who was owner of a Flat ie. Flat A-102, Snehal Garden, Kashmiria, Mirarod (E) Thane 401104 , Passed away on 29/4/2016 intestate.

Place : Mumbai
Date :28/06/2021

RAPID INVESTMENTS LIMITED

REGD. OFFICE: 107, TURF ESTATE, OFF. DR. E. MOSES ROAD, SHAKTI MILL LANE, MAHALAKMI-400011 Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149					
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2021 (Rs. In Lakh)					
Sr. No.	Particulars	Quarter ending 31-03-2021	Current Year ending 31-03-2021	Previous quarter ending 31-03-2020	Previous Year ending 31-03-2020
1	Total Income from operations (net)	13.03	61.89	21.18	95.07
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.41	0.30	0.39	0.88
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.41	0.30	0.39	0.88
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.65	0.34	0.36	0.59
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3.65	0.34	0.36	0.59
6	Equity Share Capital	131.00	131.00	131.00	131.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Unaudited Balance Sheet of the previous year	74.64	74.64	74.30	74.30
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	0.28 0.28	0.03 0.03	0.03 0.03	0.04 0.04

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and on the companies website: www.rapidinvestments.co.in
By order of the Board
For Rapid Investments Ltd.
Sd/-
NINA RANKA
Director

CEENIK EXPORTS (INDIA) LTD.

Registered Office: D-39/2, TTC Industrial Area, Turbhe MIDC, Juinagar, Navi Mumbai - 400705
CIN: L51311MH1995PLC085007, Phone: 022-61439600
Website: www.ceenikexports.in / Email: ceenikexports@gmail.com

EXTRACT OF Statement of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter/Year ended 31st March, 2021 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ending/Current Year		Corresponding 3 months ended in the previous year		Year to date Figures/ Current Year ending		Year to date Figures/ Previous Year ending	
		31.03.2021 to 31.03.2021	31.03.2020 to 31.03.2020	01.01.2020 to 31.03.2020	01.04.2020 to 31.03.2021	01.04.2019 to 31.03.2020	01.04.2019 to 31.03.2020		
1	Total Income from Operations	53.43	61.15	195.67	508.12				
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary Items#)	(66.44)	(31.08)	(65.89)	(74.42)				
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	(66.44)	(31.08)	(65.89)	(74.42)				
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	(60.25)	(32.30)	(59.70)	(74.42)				
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	1.93	(1.22)	1.93	(1.22)				
6	Paid-up Equity Share Capital	335	335	335	335				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year								
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - i) Basic ii) Diluted	(1.80) (1.80)	(0.93) (0.93)	(1.78) (1.78)	(2.26) (2.26)				

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of Board of Directors
S/d
Narain Hingorani
Managing Director
DIN: 00275453
Place : Mumbai
Date : 28/06/2021

बालकृष्णा पेपर मिल्स लिमिटेड

नोंद कार्यालय: ए/७, ट्रेड बिल्डिंग, कमला सिटी, सेनापती बाग मार्ग, लोअर पॅरेल (प.), मुंबई - ४०० ०१३.
दूर. क्र.: +९१ २२ ६१२० ७९०० फॅक्स क्र.: +९१ २२ ६१२० ७९९९
ईमेल: opsingh@bplml.in; www.bplml.in

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११, सहव्यवस्था कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम १०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि (लिस्टिंग ऑपरेशन्स आणि डिस्क्लोचर रेग्युलेशन्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शाबित जूले १७, २०२१ ते युल्युवार्ज जूले २३, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुरस्क व भागहस्तारत पुरस्क बंद ठेवले जातील.

पंढळाच्या आदेशानुसार बालकृष्णा पेपर मिल्स लिमिटेड कडून सही/-

(ओमप्रकाश सिंग)
कंपनी सचिव आणि अनुपान अधिकाारी
ठिकाण : मुंबई
दिनांक : २९ जून २०२१

परिशिष्ट क्र. १६

(उपविधे क्र. ३५ अन्वये)
नोंटीस
मुस्लिम नगर उदय एसआर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., ६० फीट रोड, धारावी, मुंबई -१७ या संस्थेचे सभासद असलेल्या संस्थेच्या इमारतीत सदका क्र. २११ धारण करणाऱ्या श्रीमती दुर्गाबाई एकुया कुंचिकोरे यांचे दि. ०९.०६.२०१७ रोजी निधन झाले असून त्यांचे पुत्रां तयांशु श्री. प्रकाश बसप्पा कुंचिकोरे यांनी संस्थेकडे धारसनोंदीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलत / मालमतेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्याबाबत मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हस्तकरदार यांच्याकडून हक्क मागण्या /हक्कती मागविण्यात येत आहेत. ही नोंटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ०७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हक्कतींच्या पृच्छार्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क, मागण्या किंवा हस्तकर सादर झाल्या नाही तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलत/ मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिली. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हस्तकर आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हस्तकरदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पर्यंत नोंटीस दिल्याच्या ताखेपासून नोंटीसची मुदत संपण्याच्या ताखेपर्यंत उपलब्ध राहिली.

ठिकाण : मुंबई
दिनांक : २६/०६/२१

सचिव
मुस्लिमनगर उदय सह. गृह. संस्था मर्या., धारावी

MOHOTA INDUSTRIES LIMITED

Formerly known as - The Rai Saheb Rekhchand Mohota Spg.& Wvg. Mills Ltd.
Regd.Office: 409, 4th Floor; 174, God Mohur CHS Ltd.; Shamaldas Gandhi Marg, Kalbadevi, MUMBAI-400 002

Corporate Office: Post Box No.1, HINGANGHAT - 442 301; Dist.Wardha(M.S.)
Ph.:07153244282/244039 CIN : L99999MH1946PLC005261 ;
Website : www.mohotaindustries.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31ST MARCH, 2021 (Rs.in Lakhs)

Particulars	For the Quarter ended			Year to Date figure
	31-03-2021	31-03-2020	31-03-2021	
	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	248.02	469.88	787.17
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(426.81)	(1,014.79)	(1,754.14)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(426.81)	(1,014.79)	(1,754.14)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(426.81)	(776.66)	(1,754.14)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	(426.81)	(772.57)	(1,754.14)
6	Equity Share Capital	1,470.71	1,470.71	1,470.71
7	Earning Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) - i) Basic ii) Diluted	(2.90) (2.90)	(5.28) (5.28)	(11.93) (11.93)

Notes:
1) The above is an extract of the details format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
2) The full format of the Quarterly/Annual Financial Results are available in the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also the Company's website i.e. www.mohotaindustries.com

By Order of the Board
For, Mohota Industries Limited
Sd/-
Vinod kumar Mohota
Chairman & Managing Director

PLACE : Hinganghat
DATE : 28th June, 2021

GANESH BENZOPLAST LIMITED

Regd. Office : Dina Building, 1st Floor, 53, Maharashtra Karve Road, Marine Lines (East), Mumbai 400 002.
CIN : L24200MH1986PLC039836 Telefax: 022-22001928 e-mail: investors@gbnl.com web-site : www.gbnl.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Sr No	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED					
		Quarter Ended March 31, 2021	Quarter Ended December 31, 2020	Corresponding three months ended in the previous year March 31, 2020	Year Ended March 31, 2021	Year Ended March 31, 2020	Quarter Ended March 31, 2021	Quarter Ended December 31, 2020	Corresponding three months ended in the previous year March 31, 2020	Year Ended March 31, 2021	Year Ended March 31, 2020
		AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
1	Total Income From Operations	898.42	634.06	668.49	2,595.65	2,466.72	974.57	666.35	668.49	2,704.09	2,466.72
2	Net Profit for the period (before tax and Exceptional Items)	111.41	148.94	138.54	565.10	411.12	130.49	157.15	138.43	592.34	411.01
3	Net Profit for the period (before tax and after Exceptional items)	100.60	135.36	92.77	506.60	336.66	119.67	143.57	92.66	533.84	336.56
4	Net Profit for the period (after tax and after Exceptional Items)	(105.90)	103.36	92.77	235.88	336.66	(131.09)	111.57	92.66	218.85	336.56
5	Total Comprehensive Income for the period	(101.82)	103.01	91.72	238.91	335.25	(127.00)	111.22	91.61	221.88	335.14
6	Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	62.36	62.36	51.78	62.36	51.78	62.36	62.36	51.78	62.36	51.78
7	Reserve excluding Revaluation reserves as shown in the audited balance sheet				2,284.85	1,398.59				2,261.64	1,398.28
8	Earning Per Share (of Re. 1/- each) (not annualised) (after Exceptional items) a) Basic b) Diluted	(1.70) (1.70)	1.80 1.79	1.79 1.79	4.23 4.23	6.50 6.50	(2.10) (2.10)	1.94 1.79	1.79 1.79	3.92 3.92	6.50 6.50

Note:
1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended on March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Company's website, www.gbnl.com and Stock Exchange website, www.bseindia.com.

By Order of the Board
Sd/-
(Rishi Pilani)
Chairman & Managing Director
DIN 00901627

Place : Mumbai
Date : June 28, 2021

NEO INFRACON LIMITED

CIN No: L65910MH1981PLC248089
(Formerly known as ANUVIN INDUSTRIES LIMITED)
REGD. OFF: 9, Mulla Jankar Bldg., Sindhi Lane, Mumbai - 400 004, (Maharashtra)
Website: www.neoinfraconltd.com, Email: cs@neoinfraconltd.com, Phone No: 022 66393527 (Rs.in lakhs)

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ YEAR ENDED 31st MARCH 2021

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended